

नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत
२५ टक्के विद्यार्थी कोटा
प्रवेशांतर्गत शाळांना करावयाची
प्रतिपुर्ती.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २४१३/(२९/१३)/अर्थसंकल्प

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार भवन,

मुंबई - ४०० ०३२.

तारीख: ४ जून, २०१३

प्रस्तावना:-

बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील बालकांना कलम २ च्या खंड (घ) व (ड) आणि कलम ८ च्या खंड (च) आणि कलम ३८ च्या कलम १ व २ अन्वये प्राथमिक शिक्षणाची सोय करण्याकरीता २५ टक्के कोटया अंतर्गत दिनांक २४ मे, २०१२ रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने या कोटया अंतर्गत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपुर्ती संबंधित शाळांना करावयाची आहे. त्याकरिता नवीन लेखाशिर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

नियोजन व वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार खालील प्रमाणे नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

मागणी क्रमांक ई - २

२२०२ - सर्वसाधारण शिक्षण,

०१ - प्राथमिक शिक्षण,

पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, राज्य योजनांतर्गत योजना,
१०३ - प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य,
(०१) प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य
(११) २५ टक्के विद्यार्थी कोटा प्रवेशांतर्गत शाळांना करावयाची प्रतिपूर्ती
(२२०२ H८७५)

सदर शासन निर्णय प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक TM/Ch.I/SESD/UOR/२२६, दिनांक १४ मे, २०१३ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेने तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक १९५/अर्थ-८ दिनांक १ जून, २०१३ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६०४१६३०२६५४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(र. रा. पेटकर)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे स्वीय सहायक
२. मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण) यांचे स्वीय सहायक
३. मा. अप्पर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांचे स्वीय सहायक
४. मा. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - १ / २, मुंबई / नागपूर

५. मा. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र - १ / २, मुंबई / नागपूर
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
७. निवासी लेखा अधिकारी, मुंबई
८. मा. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
९. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
१०. शिक्षण संचालक (प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक / प्रौढ), महाराष्ट्र राज्य, पुणे
११. संचालक (क्रीडा व युवक सेवा), महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. सर्व शिक्षण उपसंचालक
१३. सर्व उपसंचालक, लेखा व कोषागारे
१४. वित्त विभाग (व्यय-५ / अर्थसंकल्प), मंत्रालय, मुंबई
१५. सर्व कार्यासने, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
१६. निवड नस्ती अर्थसंकल्प